29th November, 2021

To,
The Manager – Listing Department
The Bombay Stock Exchange Limited
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001.

Reference: - Skyline Millars Limited BSE Code - 505650

Dear Sir,

Subject: Newspaper advertisement for 101st Annual General Meeting Notice, Book closure and E-Voting.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed please find herewith copies of newspaper advertisement in respect of 101st Annual General Meeting, scheduled to be held on Wednesday, 22nd December, 2021, published in the following Newspapers:

- 1. Business Standard, on 29th November, 2021 and
- 2. Tarun Bharat, on 29th November, 2021.

We request you to kindly take the same on record.

Yours truly,

For Skyline Millars Limited

Harshal Phatak CFO

Encl.: as above

Sales Office: C/2, Skyline Welthspace, Gate No. 2, Skyline Oasis, Premier Road, Vidyavihar (w), Mumbai - 400 086. Tel.: (022) 2511 2194 / 95

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India BOI

[rule -8(1)]

BANK OF INDIA - Mandangad Branch

charya" Al/Post- Mandangad, Tal- Mandangad Dist- Ratnagiri. Phone: 02350-225230,

POSSESSION NOTICE

Whereas,
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 05/04/2021 on calling upon the borrower Mr. Mohan Arjun Padawe And Guarantor Mr.Anant Arjun Kendre to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.5,26,484.89/- (Rupees Five Lacs Twenty Six Thousand Four Hundred Eighty Four and Paisa Eighty Nine Only) Plus interest thereon from 31.03.2021 within 60 days from the date of receibt of said notice.

receipt of said notice. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken **Symbolic** possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **24th day of**

Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 24th day of November 2021.

The borrower/ secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Mandangad Branch for an amount of Rs.5,26,484.89/ (Rupees Five Lacs Twenty Six Thousand Four Hundred Eighty Four and Paisa Eighty Nine Only) plus further interest thereon from 31.03.2021.

The herrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Equitable Mortgage of Flat No.207, 2nd Floor, Nathuram Plaza, Palawni Fata, S.No.40, H.No.3A3, Admeasuring area 600sq.ft. At PostTaluka-Mandangad, Dist-Ratnagiri, owned byMr. Mohan Arjun Padawe.

Authorised Officer Bank of India

BANK OF INDIA - Mandangad Branch बक आफ़ इंडिया Bank of India charya" At/Post- Mandangad, Tal- Mar Dist- Ratnagiri. Phone: 02350-225230

POSSESSION NOTICE

Whereas,
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 0.5/04/2021 on calling upon the borrower Mr.Pratik Bipin Potnis and Go-borrower Mrs.Beena Bipin Potnis and Guarantor Mr. Sandip Rajaram Karavade to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.11,31,960.73/- (Rupees Eleven Lacs Thirty one Thousand Nine Hundred sixty and Paisa Seventy three Only) Plus interest thereon from 31.03.2021 within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersignedhas taken Symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 24th day of November 2021.

The borrower/ secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Mandangad Branch for an amount of Rs.11,31,960.73/- (Rupees Eleven Lacs Thirty one Thousand Nine Hundred sixty and Paisa Seventy three Only) plus further interest thereon from 31.03.2021.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Equitable Mortgage of Flat No.304, 3rd Floor, C Wing, B type, Parivar Park, Area 691sq.ft, Survey No.31, Hissa No.-3B, Village Mandangad, Taluka-Mandangad, Dist-Ratnagiri, owned by Mr. Pratik Bipin Potnis And Mrs. Beena Bipin Potnis

Authorised Officer Bank of India

Date: 29/11/2021

No. of Shares

expiry of its period.

Date : 29.11.2021 Place : Mumbai

Folio no.

HB 0523973

Place: Mumba

Jagdish Anant Warekar

21604221 - 21604720

From

Hon. Secretary

To

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

BANK OF INDIA - Mandangad Branch "Tapascharya" Al/Post- Mandangad, Tal- Mandangad, Dist- Ratnagiri. Phone: 02350-225230, Email: Mandangad Ratnagiri@hankofindia.co.in POSSESSION NOTICE

Whereas,
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 05/04/2021on calling upon the borrower Mr. Ravikant Tipanna Chavan And Guarantor Mr.Anil Gopal Ratate, Mr.Neelkanth

Tipanna Chavan And Guarantor Mr.Anii Gopal Ratate, Mr.Neelkanth Dhansing Rathod to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.3,80,584.43/- (Rupees Three Lacs Eighty Thousand Five Hundred Eighty Four and Paisa Forty Three Only) Plus interest thereon from 31.03.2021 within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersignedhas taken Symbolic possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 24th day of November 2021.

PUBLIC NOTICE

Mr. Kamalkant N. Sutar, a joint member of the Sanskruti Niketan Bldg No.39 Co-Operative

Housing Society Limited, having address at 90 Feet Road, Thakur Complex, Kandivall East, Mumbal - 400101, and holding Flat No.702-B, in the building of the society, died on 26/05/2018, without making any nomination. **Mrs. Durgadevi Kamalkant Sutar** has made an application for transfer of the shares of the deceased member to her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors

to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any,

received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 500 Equity shares of FV Rs. 2/- (Rupees Two only) each with Folio No. HB 0523973 of HDFC Bank Limited, having its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West),

Mumbai, Maharashtra, 400013 registered in the name of Jagdish Anant Warekar have

been lost. Jagdish Anant Warekar have applied to the company for issue duplicate

certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should

Certificate no.

003026391

lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice.

for and on behalf of Sanskruti Niketan Bldg No.39 CHS Ltd,

perow under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 24th day of November 2021.

The borrower's secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Mandangad Branch for an amount of Rs.3,80,584.43/- (Rupees Three Lacs Eighty Thousand Five Hundred Eighty Four and Paisa Forty Three Only) plus further interest thereon from 31.03.2021.

The horrower's attention is invited to the provisions of subspection (2) of the section (2) of the section (3) of the se

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Equitable Mortgage of Flat No.112, 1st Floor, D wing , A phase, Centre Park, S.No.47, H.No.4 at Village Bhingloli,Taluka-Mandangad, Dist-Ratnagiri, owned byMr. Ravikant Tipanna Chavan.

Date : 24/11/2021 Place : Bhingloli, Mandangad

Authorised Officer Bank of India

बैंक ऑफ़ इंडिया BOI

BANK OF INDIA - Mandangad Branch

"Tapascharya" Al/Post- Mandangad, Tal- Mandangad, Dist- Ratnagiri. Phone: 02350-225230, Email: Mandangad.Ratnagiri@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

Whereas,
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the
Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of
Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section
13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued
demand notice dated: 05/04/2021 on calling upon the borrower Mr. Sanjay Bala
Mhamunkar And Co-borrower Mrs. Sanjivani Sanjay Mhamunkar and
Guarantor Mr.Milind Arjun Lokhande to repay the amount mentioned in the
notices aggregating Rs.8,94,868.30/- (Rupees Eight Lacs Ninety Four
Thousand Eight Hundred Sixty Eight and palsa Thirty Only) Plus interest
thereon from 31.03.2021 within 60 days from the date of receipt of said notice.
The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby
given to the borrower/guarantor and the public in general that the
undersignedhas taken Symbolic possession of the property described herein
below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the
24th day of November 2021.

24th day of November 2021.

Z4tn day or November 2021.

The borrower's secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Mandangad Branch for an amount of Rs.8,94,868.30/- (Rupees Eight Lacs Ninety Four Thousand Eight Hundred Sixty Eight and paisa Thirty Only) plus further interest thereon from 31.03.2021

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Equitable Mortgage of Flat No.202, 2nd Floor, Nathuram Plaza, Survey 40 Hissa No.3A/3, Area 0-13-25 ha. at Village Mandangad, Taluka-Mandangad Dist-Ratnagiri, owned byMr. Sanjay Bala Mhamunkar And Mrs. Sanjivani Sanjay Mhamunkar

Authorised Officer Bank of India

SKYLINE MILLARS LIMITED

CIN: L63020MH1919PLC000640

Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsttd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 101st Annual General Meeting (AGM) of the Members of Skyline Millars Limited will be held on Wednesday, the 22nd December, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") / Othe Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities & Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circulars No. 02/2021 dated January 13, 2021, No.14/2020 dated April 8, 2020, No.17/2020 dated April 13, 2020 and No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and circular dated January 15, 2021 and May 12, 2020 issued by SEBI (collectively referre to as "relevant circular"), to transact the business set out in the Notice of

In compliance with the relevant Circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-2021 have been sent to the members electronically to the e-mail ids registered by them with the Company/ Depository Participant(s). The aforesaid documents shall also be available on the Company's website www.skylinemillarslet.com website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in.

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company wi remain closed from Thursday, the 16th December, 2021 to Wednesday the 22nd December, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of 101st AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM and nembers attending the AGM who have not cast their vote(s) by remote e voting will be able to vote at the AGM. The Members who have cast their vote(S) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

The remote e-voting period will commence on Sunday, 19th Decemb 2021 at 9.00 a.m. and will end on Tuesday, 21st December, 2021 at 5.00 p.m. The remote e-Voting module will be disabled by Link Intime for voting

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting o voting at the AGM is Wednesday, 15th December, 2021. The procedure for electronic voting is available in the Notice of the AGM as well as in the email sent to Members by Link Intime. Please refer e-voting user m for Shareholders available at https://instavote.linkintime.co.in.

In case members have any queries regarding e-voting, they may refer th Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manua available at https://instavote.linkintime.co.in. under Help section an email to <u>enotices@linkintime.co.in</u> or contact on: Tel: 022 – 4918 6000

For SKYLINE MILLARS LIMITED

Date :29th November, 2021

Whereas,
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 05/04/2021 on calling upon the borrower Mr. Chetan Chandrakant Satope And Co-borrower Mr.Chandrakant Ganpat Satope and Guarantor Mr.Prasad Suresh Gujar, Mr.Prakash Sitaram Khambal to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.7,80,474/-(Rupees Seven Lacs Eighty Thousand Four Hundred Seventy FourOnly) Plus interest thereon from 31.03.2021 within 60 days from the date of receipt of said notice. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereb given to the borrower/guarantor having failed to legal the arrowing his arrows given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken **Symbolic** possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **24 th day of** The borrower/ secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Mandangad Branch for an amount of Rs.7,80,474+ (Rupees Seven Lacs Eighty Thousand Four Hundred Seventy Four Only) plus further interest thereon from 31.03.2021.

POSSESSION NOTICE

बैक ऑफ़ इंडिया Bank of India BOI

[rule -8(1)]

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Equitable Mortgage of Flat No.201, 2nd Floor, Azad Complex, Survey 63B, Hissa No.8D/3, Area 630 sq.ft., at Bhingloli, Taluka-Mandangad, Dist-Ratnagiri, owned by Mr. Chetan Chandrakant Satope.

Date: 24/11/2021 Place: Mandangad **Authorised Officer** Bank of India

WHAT'S ON PAPER MATTERS

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out





business-standard.com

















महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांमध्ये अधोगतीकडे नेत ठाकरे सरकारची 'द्विवर्षपूर्ती भेट'

महाविकास आवाडा संस्कृतरा रविवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाली असताना राज्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसली. खंडणी व सुडाचे राजकारण करण्यात राज्य सरकार मग्न असल्यामुळे एका 'युवराज' पर्यटनात वात्रिनीच्या आकडेवारीत घसरला असून महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अधोगतीकडे नेत ठाकरे बत्रात अधारताकड नत ठाकर सरकारची राज्यातील जनतेला 'द्विवर्षपूर्ती मेट' देण्यात आली आहे,'' अशी टीका माजपचे मुंबई प्रमारी व कांदिवली पूर्वचे

आमदार अतुल यांनी केली आहे. 'अभ्यासाच्या नावाखाली



तब्बल तेराव्या स्थानावर घसरला विनानिमंत्रण प्ररदेश पर्यटन आहे. केवळ स्वतःच्या पक्षाचा व नातेवाईकांचा आर्थिक विकास असलेल्या करण्यात व्यस्त असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सातव्या पर्यटनात महाराष्ट्र पहिल्य क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पहिल्या घसरला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्रीच लुटेरे व वसुलीखोर असल्याने आणि राज्यातील मंत्रीच बलात्कारी बनल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत स्थानी असलेला महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या बाबतीत तब्बल पंधराव्या स्थानी घसरला आहे. त्यामळे विचारांच्या आघाडीवर व महाराष्ट्र अकराव्या स्थानी घसरला आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला मृत्युशय्येवर ठेवणाऱ्या आणि केवळ चमकोगिरी रवानुक विपासच्या आयोडावर य सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलेले हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या

व खोटे बोलून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या बाबतीतसुद्धा अपयशाच्या खाईत घेऊन चालले आहे,'' अशी टीकासुद्धा भातखळकर यांनी यावेळी केली. आरोग्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेमले

। परना. 'एक पूर्णपणे विश्वासघातकी, भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकार म्हणजे हे महाविकास सरकार आहे अशी महाराष्ट्राच्या इतिहासात या सरकारची नोंद झाली असून आता राज्यातील १२ कोटी जनताच यांच्या पापाचा घडा फोडल्याशिवाय राहणार नाही,'' असा विश्वासही भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारचा कारभार

निराशाजनकः प्रसाद लाड ''राज्य सरकारने आज दोन वर्षे पूर्ण केली असली, तरी या सरकारचा कारभार निराशाजनक राहिला आहे," अशी घणाघाती उपाध्यक्ष आ प्रसाद लाड यांनी केली आहे. ''राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीत महाविकास आघाडी सरकार कोणती ठोस कामे केली, असा सडेतोड सवाल ल यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या. गैरव्यवस्थापन 'कोविड'चे पालघर साधूहत्याकांड, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, कोटींनी वादागिरी, पुरस्कृत व कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या हीदेखील यांचीच 'जबाबदारी असे ट्विट रविवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी लाड यांनी

आ. अतुल

भातखळकर

यांची टीका

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना समन्स

भाजप नेते डॉ. योगेश दुबे यांची झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात याचिका

मंबर्ड दि. २८ (प्रतिनिधी) झोपडपट्टी मुक्त व्हावी झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळावा, हे भारतीय जनता पक्षाने सातत्याने हाती घेतले असून खा. गोपाळ शेट्टी सातत्याने या विषयावर पाठपुरावा करत झोपडपट्टी पाठपुरावा करत झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात पावले उचलत पुनवसन सदमात पावल उचलत आहेत. याचबरोबर भाजप मुंबई नेते आणि भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण पत्र मानव अधिकार आयोगाकडे सुपूर्व करत एक याचिकादेखील दाखल केली होती. या संदर्भात राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन मुद्दावर

टेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यांना दिल्ली येथे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासमोर

डॉ. योगेश दुबे याचिकेत केलेल्या आणि सूचनांवर मानव अधिकार आयोग अतिशय गंभीर आहे आणि त्या भारतीय संघटनेचे 'जगण्याचे अधिकार' (राईट टू लाईफ) या विचारांशी निगडित असल्याचे गृहीत धरले आहे. महाराष्ट्र राज्य सर सरकार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) पुनर्वसन, विकास, मूलभूत सुविधा देणे या सर्व विषयावर 'सपशेल' अपयशी ठरल्याने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने (एनएचआरसी) ने महाराष्ट्र राज्य सरकार मख्य सचिव यांच्या नावावर सोमवार, दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे

झोपडपट्टी पुनर्वसन आणि झोपडपट्टीवासीयांना झापडपड्टावासायाना हक्काच घर, मूलभूत सुविधा आणि न्याय मिळवून देण्यासाठी खा. गोपाळ शेड्टी यांच्या अतोनात प्रयत्नांना डॉ. योगेश दुबे यांनी 'एनएचआरसी'कडे 'एनएचआरसी' कहं केलेल्या याचिकमुळ एक खंडी पाठबळ मेळाले आहे. कारण, यापुढे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, दिल्ली, सचिव यांना मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन आणि विकासासंदर्भात तातडीने 'रिपोर्ट' दाखल करावे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने म्हटले आहे

थोडक्यात

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीर सावरकर' पुस्तकाचा आज प्रकाशन समारंभ

मुंबई: केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या 'वीर सावरकर' द मॅन ह् कूल्ड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन (VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTION) या पब्लिकेशन'ने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन सोमवार. दि २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. समारंभाला सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे जनसंपर्क अधिकारी रवींट बिवलकर यांनी दिली

हार्बर मार्गावर १ डिसेंबरपासून धावणार एसी लोकल



मुंबई: मध्य आणि पश्चिम् रेल्वे मार्गावरील हार्बर मार्गावरील . गवाशां नाही रेल्वेकडन बातमी मिळाली आहे कोरोना

कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे लोकलसेवेला मोठा फटका बसला परंतु, हळूहळू लोकलसेवा पूर्वपदावर येत आहे. त्याच अनुषंगाने रेल्वेने हार्बर मार्गावर बुधवार, दि. १ डिसेंबरपासून वातानुकूलित (एसी) लोकल चालवण्यात येणार असल्याची घोषणा रविवार, दि २९ नोव्हेंबर रोजी केली आहे आतवङ्गाला सोमवार ते शुक्रवार यादिवशी दररोज एसी लोकलच्या १२ फेन्या होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. यसोबतच मध्य रेल्वे १ डिसेंबरपासून हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर/नेरुळ–खारकोपर मार्गासाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार असून अनेक लोकलसेवांचा विस्तारही करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक ३० नोव्हेंबरपासून https://www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 'मेनलाईन'च्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या 'किलबिल नर्सरी'चा उदघाटन सोहळा संपन्न



मंबर्ड: चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचालित 'किलबिल नर्सरी' या वास्तूचे उद्घाटन नुकतेच खा. अनिल देसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गिरणगावातील बच्चेकंपनीला या माफक दरातील नर्सरीचा नक्रीच लाभ होईल. त्यामुळे पालकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने कोरोना काळात हे वर्ष 'जनआरोग्य वर्ष' म्हणून घोषित केले असून यासाठी रुग्णांकरिता साहित्य उपलब्ध करून दिलेले असून त्याचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी यावेळी केले. याप्रसंगी 'महाराष्ट्राची कन्या' रोप मल्लखांब पडू हिमानी पख हिला नुकतेच भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते 'अर्जुन पुरस्कार' देऊन गौरविण्यात आल्यानिमित्त तिचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेवक अनिल कोकिळ, नगरसेवक रमाकांत खाटे, नगरसेवका तिसुताई मसुरकर, सुनील (बाळा) कदम, सिनेट सदस्य दुवासेनेचे निखिल यशवंत जाधव, विधानसमा संघटक विजय (दाक्ः) लिपारे, शाखाप्रमुख हेमंत कदम, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ 'न्यू इंडिया ॲशुरन्सचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, महिला शाखा संघटक भारती पेडणेकर, विंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक, मानद सचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष अतल केरकर. बाळाशेत कोपडे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, शेखर पांडे यांची उपस्थिती होती.

बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 'मुंबई मराठी साहित्य संघा'तर्फे उद्या स्मृतिसभा

मुंबई : आपल्या वाणी मुब्ह : आपल्या वाणा आणि लेखणीमुळे विख्यात 'पद्मविभूषण', 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच पुण्यात दु:खद निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी 'मुंबई मराठी साहित्य संघा'तर्फे स्मतिसभेचे आयोजन करण्यात

मुझफ्फरपूर ही

'किसान रेल' सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने 'किसान रेल'च्या

८०० फेन्यांमधून ०२ लाख, ७५ हजार, ७६१ टन नाशवंत

मालाची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेच्या 'किसान

मंबर्ड : 'मंबर्ड मराठी

महाराष्ट्रातील

राज्याचे अर्थमंत्री

स्भातसभच आयाजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० नोखेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई थेथील डॉ. पुरंदरे सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ झ्माज या ठिकाणी ही श्रद्धांजली सभा पार पडणार आहे. सदर स्मृतिसभेत 'भारत इतिहास



'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा'चे विश्वस्त प्रदीप रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम, श्रीमती नाधिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे आणि ज्येष्ठ चित्रपट देशपांडे आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आदी मान्यवर

बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी गुंफतील. या स्मृतिसमेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन 'मराठी साहित्य संघा'च्या

राज्यपाल कोश्यारी यांना 'सागरी सीमा मंचा'चे निवेदन

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): तालक्यातील गावातील मच्छीमार खलाशी श्रीधर रमेश चामरे यांचा पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 'सागरी सीमा मंच', कोकण प्रांतद्वारे नुकतेच निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात सुरक्षा यंत्रणा विकसित करण्याविषयक माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर सागरी सीमेवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारने सुरक्षाव्यवस्थेद्वारे भारतीय मासेमारी नौकांना सहकार्य करावे



निवेदनात करण्यात आली. खलाशी मृत

वारसदारांना केंद्र व महाराष्ट्र सरकारद्वारे आर्थिक मदत व भविष्यात परिवारातील मंडळींच्या उदरनिर्वाह प्रश्नांसंदर्भात मदत

करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी 'सागरी सीमा मंच', कोकण प्रांत संयोजक संतोष पावरी, सहसंयोजक संतोष सुर्वे महिला सहसंयोजक सुचित्रा इंगळे पालघर जिल्हा संयोजक राजेंद तरे व सुफला तरे व मयत चामरे यांच्या काकी नंदिनी चामरे निवेदन देताना उपस्थित होते.

अशा पद्धतीने 'किसान रेल'द्वारे

चांगला भाव जलद वाहतक

किमान माल वाया जाते व मोठ्या

बाजारपेठांसह चांगला महसल

मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.

पाठविल्याने त्यांच्या

'किसान रेल'च्या मध्य रेल्वेवर ८०० फेऱ्या पूर्ण श.७५ तास्र टन फळे आणि प्राजीपाल्याची भारतभर वाहतूक मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी): मध्य रेल्वेने क्रिक्ट

नोव्हेंबर रोजी सांगोला ८००वी 'किसान रेल' चालवली जलट वाहतूक, ५० टक्के अनुदानासह, शेतमालासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेतांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून, 'किसान रेल' महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धी, आनंद आणि आशा घेऊन आली आहे. पहिली

रेल'ने आपल्या ८००व्या फेरीत टन फले भाजीपाला जसे की पपई, डाळिंब, केळी, भारतीय मनका (बेर), आले कांदा इत्यादी सांगोला, दौंड आणि येवला येथून बिहार राज्यातील दानापूर, मुझफ्फरपूर

७ ऑगस्ट, २०२० रोजी पहिली 'किसान रेल' आणि पहिला किसान रेल आण २८ डिसेंबर, २०२० रोजी 'किसान रेल'ची १००वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता, ज्याला माननीय 'वेबलिंक'दारे हिरवा झेंडा दाखवला होता

'किसान रेल'ची ५००वी फेरी १२ ऑगस्ट रोजी झाली. मध्य किसान रेल' चालवण्यात येत १२ आगस्ट राजा झाला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, '' 'किसान रेल'च्या ८०० फेन्या जलद आणि सुरक्षित वाहतूक आणि नवीन मोठ्या उंचावले आहे सोलापूर विभागातील डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिरची, कस्तुरी खरबूज, पेरू, सीताफळ, बेर (भारतीय मनुका), लातूर बाजारपेतांमधील प्रवेशासह शेतकऱ्यांना त्याचे प्रचंड फायदे स्पष्ट करतात.'' मध्य रेल्वे

आणि उस्मानाबाद विभागातील रचट परस्तात. मध्य रेल्प सध्या ७ 'किसान रेल' चालवते. फुले, अहमदनगर आणि नाशिक विभागातील कांदा, सोलापूर जिल्ह्यातील तसेच भुसावळ –मुझफ्फरपूर, -पुझप्फरपूर, सांगोला – मुझफ्फरपूर, सांगोला – आदर्श नगर दिल्ली, सांगोला –शालिमार, रावेर – आदर्श नगर दिल्ली, सावदा – आदर्श नगर जळगाव विभागातील केळी, नागपूर विभागातून संत्री आणि इतर फळे व भाजीपाला दिल्ली आणि गोधनी –आदर्श नगर दिल्ली आणि या 'किसान रेल'

दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल सारख्या दूरच्या बाजारपेठेत SKYLINE MILLARS LIMITED

प्रधान कर्यालय : चंदरमुखी, नरीमन पॉईट, मुंबई - 400 021 सेंट्रल बॅक ऑफ डेडिया इच्छु-पक्षांकडून ऑफर आमंत्रित करते ज्यां मेंकेची बाको 'जन्नी आहेत किया आहे. कृपचा आमची वेबसाइ www.centriclapskoffindia.ce.un पर

दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

'सामाजिक विकास मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने वी राज्यस्तरीय सर्वो 'दिवाळी अंक स्पर्धा' करण्यात आली आहे. 'दिवाळी अंक स्पर्धे'त कुष्ट दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक ७५ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २५ हजार रूपये व सन्मानचिन्ह आणि बालकांसाठीच्या उत्कृष्ट १५ हजार

रुपये अशी भरघोस रकमेची

पारितोषिके देण्यात येतील. तसेच उत्कृष्ट कथा, कविता, व्यंगचित्र व विशेष विषयांवरील अंकालाही दोन ते पाच हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. याशिवाय खास रायगड जाताल. याशिवाय खास रायगढ जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या उत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक २० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक दहा हजार रूपये व सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास पाच हजार रूपये ग्रेमायमस्य पाय हुआर राज्य रोख व उत्तेजनार्थ अंकास दोन हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. तरी ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल,

त्यांनी दिवाली अंकाच्या दोन

प्रती व प्रवेश शुल्क रु. १०० रोख, धनादेश दि. ३१ डिसेंबरपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, सीएसटी, मुंबई - ४००००१. फोन : ०२२-२२६२०४५१ किंवा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट नं. ४७५, मार्केट यार्ड, पनवेल, ल्हा रायगड -४१० २०६. 022-88428424 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. धनादेश किंवा डीडी मुंबई मराठी पत्रकार संघ

मुंबईत दिवसभरात २१७ 'कोरोनाबाधितां'ची नोंद मुंबई : महापालिकेतर्फे रीर करण्यात आलेल्या

आकडेवारीनुसार मुंबई शहरात रविवार, दि. २८ नोव्हेंबर रोर्ज २१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. २४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख, ४१ हजार, ५०० आहे, तर बरे झालेल्या रुग्णांचा दर रविवारी मंबईत चार रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार, २१८ इतकी आहे, रुग्ण

Regd. Office: Chruchgate House, 4th Floor, 32-34, Veer N Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillars. Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471

Notice is hereby given that the 101st Aurus General Meering (ASM) of the Monthers of Skyline Millars Limited will be held on Wednesday, the 22nd December, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing ("CV) ("Other Audio Visual Means ("OAM") in compliance with all the applicable of the Securities & Exchange Board of India ("SEEP") (Listing Obligation) of the Companies At, 2013 and Rules made thereunder and the Securities & Exchange Board of India ("SEEP") (Listing Obligation), No. 2022021 dataled January 13, 2021. No. 14/2020 dated April 13, 2020 and No. 20202020 dated Mays 5, 2020 sused by the Millarity of Corporate Affairs ("MCA") and Circular dated January 15, 2021 and May 12, 2020 issued by the Millarity of Corporate Affairs ("MCA") and Circular dated January 15, 2021 and May 12, 2020 issued by SEEP (Self-Cultural"), to transact the business set out in the Notice of

In case members have any queries regarding e-voting, they may refer th Frequently Asked Questions (FAQs') and InstaVote e-Voting manu-available at https://instavote.linkrintlime.co.in under Help section or sen an email to englides/gillinkrintlime.co.in or contact on: Tel: 022—49186000

'म्हाडा'च्या ५६५ रिक्त पदांची सरळसेवा परीक्षा १२ डिसेंबरला

या नावाने कादावा

मुंबई दि २८ (प्रतिनिधी): 'म्हाडा'च्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून 'म्हाडा'ने ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने र्ज मागविले होते. त्यानुसार सहा ट रविवार, दि. १२ डिसेंबर ते सोमवार, दि. २० डिसेंबरपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दहा दिवस अगोदर अर्जदारांना प्रवेशपत्र 'ऑनलाईन' मिळणासाठी त्यांच्या 'ई–मेल' तसेच मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे

इ-मल सिंस नावाइणिय (स्त्युन्स्स द्वार कळविष्यात येणार आहे. सदर पदमस्ती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविष्यात येत असून रविवार, दि. १२ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात कार्यकारी

म्हाडा MHADA Person Intel second To

अभियंता (स्थापत्त्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्त्य) १३ पदे, साहाय्यक अभियंता (स्थापत्त्य) ३० पदे आणि साहाय्यक विधी सल्लागार दोन पदांसाठी परीक्षा होणार आहे. दपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता (स्थापन्य) ११९ पदांसाठी परीक्षा होणार आहे. बुधवार, दि. १५ डिसेंबर रोजी

दपारच्या सत्रात कनिष्ठ वास्तशास्त्रङ साहाय्यक सहा पदांसाठी परीक्षा होणार आहे. तसेच रविवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात लघुटंकलेखक २० पदे स्थापत्त्य अभियांत्रिकी साहाय्यक ४४ पदे भुमापक ११ पदे, अनुरेखकाच्या सात पदांसाठी परीक्षा होणार असून दुपारच्य सत्रात साहाय्यक १८ पदे, वरिष्ठ लिपिव 103 पटे किनिष्ठ लिपिक टंकलेखक 201 पदे, यांची परीक्षा होणार आहे आणि सोमवार. दि. २० डिसेंबर रोजी दपारच्य सत्रात मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी दोन पदांसाठी परीक्षा होणार असल्याचे 'म्हाडा'कडून प्रसिद्ध करण्यात